### INTEGRA GARMENTS AND TEXTILES LIMITED

(formerly known as Five Star Mercantile Limited)
Plot No: G2, MIDC Industrial Estate, Post Salai Dhaba, Butibori, Nagpur: 441122

Date: 9th June, 2021

To,
Corporate Relationship Department
BSE Limited,
Phiroze Jeejebhoy Towers, Dalal Street, Fort,
Mumbai-400 001

Sub: Submission of Independent Directors committee recommendation on the Open Offer price under Regulation 26(7) of SEBI (SAST) Regulations, 2011 and subsequent amendments thereto

Ref: Open Offer ("Offer") for acquisition of 95,11,411 (Ninety Five Lakhs Eleven Thousand Four Hundred and Eleven) Equity Shares of face value of INR 3.00/-each, fully paid-up, representing 26.00% of the equity share capital/ total voting shares of the Integra Garments and Textiles Limited ("Target Company") by Mr. Vishesh Gupta ("Acquirer") pursuant to and in accordance with Regulations 3(1) and 4 of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, as amended ("Regulations")

Dear Sir / Madam,

With reference to above captioned subject, please find enclosed herewith the copy of newspaper cutting of Independent Director Committee recommendation on the Open Offer price, which is published in the following newspapers on 9<sup>th</sup> June, 2021:

Publications	Language	Editions	
Business Standard	English	All Editions	
Business Standard	Hindi	All Editions	
Global Times	Marathi	Mumbai Edition	
Navrashtra	Marathi	Nagpur Edition	

The copy of the same is being submitted to SEBI, Mumbai and BSE Limited, Mumbai ("BSE") and National Stock Exchange of India Limited, Mumbai ("NSE") and the Manager to the Offer ("Corporate Professionals Capital Private Limited").

Please acknowledge the same.

Thanking you,

Yours truly,

For Integra Garments and Textiles Limited

Juthika Palav

Chairperson - Independent Director Committee

**DIN: 08331910** Encl: As Above

W: www.integragarments.com @: corporatesecretarial@integragarments.com

**:** 022-66229500

CIN No.: L18109MH2007PLC172888

# IISc is world's top research university in QS rankings

IIT Bombay, Delhi and IISc stay in the lead among Indian institutions

VINAY UMARI Ahmedabad, 8 June

he Indian Institute of Technology Bombay, IIT Delhi and the Indian Institute of Science (IISc), Bengaluru, continued to lead the country in the latest OS World University Rankings 2022. These three were also the only Indian institutions that made it to the top 200 globally.

Leading global higher education analysts QS (Quacquarelli Seven of Symonds) released the Indian the 18th edition of institutions one of the most-consulted international

that featured university rankings, improved which featured a total their position, 35 Indian instituwhile an tions, of which seven egual number were new entrants. dropped in rank Bombay

retained its status as India's ing capacity. Of India's 35 uninumber-one for the fourth consecutive year but fell five places over last year to jointly rank 177. followed by IIT Delhi, which rose eight places to 185, and IISc that jointly ranked 186.

QS uses six indicators to compile the ranking: Academic reputation (AR), employer reputation (ER). citations per faculty (CPF), faculty/student ratio, international faculty ratio and international student ratio.

Indian universities improved their research impact in the CPF metric, relative to global competitors, with 17 Indian universities witnessing a rise in the CPF score, while 12 others recorded a drop in the rating.

According to the CPF indicator, when universities were adjusted for faculty size, IISc Bengaluru ranked the world's top research university, achieving a perfect score of 100/100 for this metric. And IIT Guwahati ranked among the top-50 research institutions with a CPF score of 41.

As a sector, Indian universities have made consistent

progress in OS's AR metric with 20 of the 35 entrants improving their scores, while nine experienced a drop in the AR rank.


Indian universities, however, continued to struggle in QS's measure of institutional teach-


versities, 23 suffered declines in QS's faculty/student ratio indicator, while six recorded improvements. No Indian university ranked among the top 250 for faculty/student ratio.

Commenting on Indian uni-

versities' performance in the rankings, Ben Sowter, director of research at OS, said: "This vear's edition of the OS World University Rankings demonstrates the excellent work that many Indian universities are doing to improve their research footprint, with positive conseguences for their reputation on

the global stage. Conversely, our





dataset also suggests that the the sector as a whole — will be Indian higher education sector is still struggling to provide adequate teaching capacity. Further expansion of provision — both within universities and across

necessary if India is to continue reaching new heights."

Also, seven of the Indian institutions that featured in the list improved their posi-

tion, while an equal number dropped in rank; and, 14 maintained their earlier position.

Following the top three Indian institutions was IIT Madras that rose 20 places to rank at joint 255th, its highest position since 2017. Then came IIT Kanpur (277), IIT Kharagpur (280) and IIT Guwahati (395), recording a big jump in their previous year ranks by 73, 34 and 75 places, respectively. Among these, IIT Kanpur attained its highest rank since 2016, while IIT Guwahati broke into the global top-400 for the first time in the QS World University Rankings.

Globally, Massachusetts Institute of Technology achieved a record-extending tenth consecutive year as world number-one. The University of Oxford rose to the second rank for the first time since 2006. while Stanford University and the University of Cambridge shared the third spot.

This year, QS has listed the world's top 1.300 universities — 145 more than last year across 97 locations. In all, 6,415 institutions were eligible for the survey analysis and 1,705 were assessed for the final table. The results account for the distribution and performance of 14.7 million academic papers published between 2015 and 2019. and the 96 million citations received by those papers; they also account for the expert opinions of over 130,000 academic faculty and over 75,000 employers

# Cash is king, once again. Is it a reason to worry?

# **Business Standard**

ISHAAN GERA & ARHISHEK WAGHMARE New Delhi/Pune, 8 June

An analysis of India's cash holding illustrates that the nature of cash in the country is not the same anymore.

Spending patterns over the last year are in line with the new theory of money that John Maynard Keynes presented in 1936. Kevnes deduced two "reasons" for money demand: Speculation and precautionary demand. The basis of Keynesian theory was that even if people do not consume, they still like to hold cash for emergencies and investments.

Today, people are holding more cash than usual. Analysis shows that currency in circulation has increased 17 per cent over a year, against the average 12 per cent growth.

**Analysis shows** that currency in circulation has increased 17 per cent over a year, against the average 12 per cent growth

The economy in FY21 witnessed its worst contraction (3.8 per cent) in four decades. As a ratio of the GDP, cash has now reached 14.6 per cent - the highest ever. While


consumption has taken a hit, edging up of the Sensex has created a spurt in speculative demand. BSE Sensex, a benchmark of India's 30 biggest stocks, has risen 81 per cent in almost a year.

Besides, uncertainty has given rise to precautionary demand. Worse, it has perpetuated "hoarding". However, this is not a pandemic-related phenomenon. An RBI report illustrates that the growth in high-denomination currency was greater than the growth in low-denomination currency even in FY19.

A Business Standard analysis further shows that a crisis leads to a higher demand for money. For instance, when India faced the oil crisis of 1973, the currency rose by 15 per cent. Until 1971-72. average growth of notes in circulation was 8.3 per cent for a decade. Similarly, during Emergency, it increased 17 per cent.

The velocity of money — the rate at which consumers and businesses in an economy collectively spend money — is decreasing. But digital transactions have

### 1. CASH HELD BY INDIANS THE HIGHEST EVER




### 2. VELOCITY OF MONEY DROPS TO LOWEST EVER

Line shows ratio of GDP to narrow money, and means fewer transactions per unit money



# 3. DIGITAL TRANSACTIONS



risen. Analysis of consumer-centric-fastpaced digital transactions (UPI, IMPS, NEFT, digital wallets) shows that digital money has increased at its highest pace since FY20.

In FY21, digital transactions accounted for 44 per cent of the GDP, a phenomenal increase from 31 per cent in FY20 and 21 per cent in FY19.

So, should more money be pumped into the economy? A higher supply of money may lead to inflation, but it also boosts consumption. Additionally, rising bank deposits indicate that loans for investment may flow seamlessly if demand recovers. However, all this is predicated upon the pace of vaccination.

# Parents lost to Covid, young lives fall vulnerable to trafficking, exploitation

**RITWIK SHARMA** New Delhi, 8 June

As India reeled under a brutal second wave of the pandemic, appeals for adoption of children whose parents had succumbed to Covid-19 circulated widely on social media.

When an official of the Delhi

Commission for Protection of Child Rights (DCPCR) called up a number, posing as an interested party, adoption was promised but in exchange for ₹8 lakh for the custody of a boy and₹5 lakh for a girl. The child rights body alerted the police. And it passed on details of another suspected child trafficking racket to the West Bengal police after a  $group \, promised \, to \, allow$ orphaned children to be picked up from Kolkata.

The pandemic has exacerbated the crisis for the most vulnerable sections, and children who have lost a parent or have been orphaned are among the worst hit. The Ministry of Women and Child Development has said that 577 children across India lost their parents to Covid-19 between April1and May 22 this year alone. In the wake of the second wave, the problem has thus become visible and prompted state governments as well as the Centre to promise financial assistance to such children.

Although there is no official data for 2020-21, those who work on child protection are of the view that incidents of traffickingarelikelytogoup during the pandemic since it is a phenomenon that thrives on disasters.

Until May-end, according to official figures, India recorded more than 300,000 deaths. In Delhi, DCPCR desegregated



the data and found 2,600-odd families in which a person aged below 50 had died. "Assuming an average of 2.2 children in a household, 5,500 children would have lost a parent in Delhi. However, the probability of children turning orphans in general is very low," says Anurag Kundu, chairperson, DCPCR. Headds that until the end of May, DCPCR had been able to trace 40 children who were orphaned during the second wave.

Typically, a statutory body such as DCPCR approaches a child either with the help of her relatives or neighbours, the district child protection officer, childline, a non-governmental organisation (NGO) or a counsellor. If nobody comes forward to be the guardian, the child is sent to institutional care after being produced before the district child welfare committee.

Secondly, DCPCR tries to ensure access to essential supplies for the child or family, provide medical care if a child is sick and education, which includes arranging sponsors.

Only children who are abandoned can be legally adopted by strangers. DCPCR has issued newspaper ads and

# A call for help

On April 29, Nobel laureate Kailash Satyarthi tweeted that children abandoned or orphaned due to Covid-19 could call the helpline of his NGO, Bachpan Bachao Andolan. Until May 24, it received more than 400 calls. There were 26 complaints on trafficking, child labour or exploitation. The most number of calls sought support to a child staying with a single parent, followed by 38 calls requesting support for a child who had lost both parents.

run social media campaigns to make people aware of the adoption process.

Kundu says that since governments have data on Covid deaths, they can reach out to the families directly. "In Delhi, we are not waiting for distress calls. We are reaching out to families who have lost loved ones and enquiring if the child is okav.'

Admitting that there is underreporting of Covid deaths across the country, he adds that the helpline model can help in case of

undocumented deaths. DCPCR has an SOS helpline. From mid-April till May, it received 2.500 calls including 400 emergency ones. The emergency calls relate to loss of a single parent, loss of both parents, physical or sexual violence at home, missing or trafficked child, lack of immunisation of a newborn. need for medical care and lack of access to essential items. Rakesh Senger, executive

director of Kailash Satyarthi Delhi-based Children's Foundation saysthatt has been alerting the National Commission for Protection of Child Rights, child welfare committees and investigating agencies about illegal adoption calls. He adds, "Financial compensation is not a solution. There is a lack of uniform guidelines across states. It is also important to compile and update official databases as NGOs will have separate and varying data."

Although the pandemic has affected everyone, the level of vulnerabilities for children can differ from place to place.

Roop Sen, founding member of Sanjog, a non-profit working with trafficking survivors, points out that debt bondage has emerged as a major issue among the poorest in states such as Bihar, Jharkhand, West Bengal and Andhra Pradesh. Mounting debts can be a surefire way to getting exploited and trafficked, he says, adding that sex workers are more in debt so their children are more likely to

being forced into prostitution. Suresh Kumar, executive director of Centre Direct, a Patna-based organisation that is a part of a national platform called Indian Leadership Forum Against Trafficking, says the pandemic has made

trafficking, which is an organised but hidden crime. easier. Centre Direct has been working with 500 children who were rescued from Jaipur's bangle factories. Six of the children have lost a parent or become orphans post-Covid. "They had been repeatedly trafficked earlier, and we had to file FIRstwice or thrice to rescue them. Prosecution or conviction, on the other hand. is negligible because two states are involved and there is a lack of coordinated investigation. Such survivors are even more risk when they lose parents," says Kumar.

He explains that when trains were running regularly, the victims could be intercepted more easily. Because of the disruption in rail services post-lockdown, the  $modus\, operandi\, of\, traffickers$ has changed. "Now, luxury buses with curtains drawn have been ferrying children from villages in Bihar, particularly northern districts that are flood-prone and witness outmigration."

According to him, traffickers tend to forge Aadhaar cards of children to conceal their actual age and dodge authorities. Child trafficking is demand-driven and targets the most vulnerable.

In Gaya, for instance, from where many of the children Centre Direct works with come, about 90 per cent are Musahars, an extremely marginalised scheduled caste group.

The magnitude of child trafficking is way beyond official data, says Kumar. "Unless we rescue children  $from\,units\,where\,their\,labour$ is most sought after, we can't have concrete evidence and data," headds.

बैंक ऑफ़ बड़ीदा

TO Ann

Place: Mumbai

Date: 08.06.2021

# Phone: +91 22 66229300; Email: corporatesecretarial@integragarments.com Website: www.integragarments.com, CIN: L18109MH2007PLC172888

Registered Office:- Plot No. G2-M.I.D.C. Industrial Estate, Post: Salai Dhaba, Butibori, Nagpur, Maharashtra- 441122

INTEGRA GARMENTS AND TEXTILES LIMITED

Recommendation of the Committee of Independent Directors ("IDC") on the Open Offer to the equity shareholders of Integra Garments and Textiles Limited (hereinafter referred to as "Target Company") by Mr. Vishesh Gupta (hereinafter referred to as "Acquirer") under Regulation 26(7) of Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 and subsequent amendments thereto

1)	Date	otil Julie, 2021
2)	Name of the Target Company	Integra Garments and Textiles Limited
3)	Details of the Offer pertaining to the Target Company	Open Offer by the acquirer in accordance with regulations 3(1) and 4 of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, as amended ("Regulations"), to acquire up to 95,11,411 (Ninety Five Lakhs Eleven Thousand Four Hundred and Eleven) Equity Shares of face value of INR 3.00/- (Rupees Three only) each, fully paid up, representing 26.00% of the equity share capital/ total voting shares of the Target Company, at an Offer Price of INR 0.30/- (Indian Paisa Thirty Only).
4)	Name of the Acquirer	Acquirer Name: Mr. Vishesh Gupta PAN: AIAPG4936H Address: F-14/9, Model Town, New Delhi - 110009
5)	Name of the Manager to the Offer	Corporate Professionals Capital Private Limited CIN: U74899DL2000PTC104508 Address: D-28, South Extn., Part-I, New Delhi - 110049 Tel. Nos.: +91-11-40622228/ +91-11-40622248 Fax No.:- 91-11-40622201 Email:manoj@indiacp.com/ruchika.sharma@indiacp.com Contact Person: Mr. Manoj Kumar/ Ms. Ruchika Sharma SEBI Registration No.: INM000011435
6)	Members of the Committee of Independent Directors ("IDC")	Ms. Juthika Palav- Chairperson Mr. Narendra Nayak - Member Mr. Vijay Shankar - Member (appointed w.e.f. 4th June, 2021)
7)	IDC Member's relationship with the Target Company (Director, Equity shares owned, any other contract/ relationship), if any	IDC members are Non-Executive Independent Directors of the Target Company, They do not hold any equity shares in the Target Company, except Mr. Narendra Nayak, who holds 1 equity share of Target Company.  None of the IDC members have any contract/ relationship with Target Company.
8)	Trading in the Equity shares/other securities of the Target Company by IDC Members	None of members of the IDC have done trading in the equity shares/other securities of the Target Company since their appointment.
9)	IDC Members relationship with the Acquirer (Director, Equity shares owned, any other contract/relationship), if any.	None of the IDC members have any relationship with the Acquirer.
10)	Trading in the Equity shares/other securities of the Acquirer by IDC Members	Not Applicable.
11)	Recommendation on the Open offer, as to whether the offer, is or is not, fair and reasonable.	IDC is of the view that the Open Offer is fair and reasonable.
12)	Summary of reasons for recommendation	IDC has taken into consideration the following for making the recommendation:  1. The public announcement dated 31st March, 2021 in connection with the open offer made on behalf of acquirer;  2. The detailed public statement dated 8th April, 2021;  3. The draft letter of offer dated 19th April, 2021;  4. The letter of offer dated 28th May, 2021;  Based on the review of above stated documents, IDC is of the opinion that the offer price of INR 0.30/- (Indian Paisa Thirty Only) offered by the acquirer being the highest price amongst the selective criteria given in Regulation 8(2) of the SEBI (SAST), Regulations, 2011, is in line with SEBI (SAST), Regulations 2011 and appears to be justified. However, the Public shareholders should independently evaluate the open offer and take informed decision on this matter.
13)	Details of Independent Advisors, if any.	None

# Giant drone sculpture menaces New York City

ALEKSANDRA MICHALSKA New York, 8 June

- the United States."

A giant, white sculpture of a drone has appeared 25 feet (7.6 m) over Manhattan's High Line park, unnerving New Yorkers - which was the creators' intention.

Sam Durant, the artist behind the fiberglass "Untitled (drone)," said the work was designed to "remind the public that drones and surveillance are a tragic and pervasive presence in the daily lives of many living outside — and within

stands out against the blue summer skies, especially here in New York City."

appearing to hover over 10th Avenue, and rotating on its pole when pushed by the wind. "What we want to do with High Line Art is

to bring to the public not just beautiful artworks, but also thought provoking artworks that can generate conversations," said Cecilia Alemani, chief curator of High Line Art, which sponsored Durant's work.

California resident Ariella Figueroa said the drone made her think about the future.

"It's the same technology that we were using in Iraq and Afghanistan 10, 12 years ago that is now handheld and anyone can buy," said Figu-The white sculpture of the predator drone eroa. "It's a little intimidating, a little scary, REUTERS

www.bankofbaroda.in

Bank of Baroda invites RFP for selection of service provider for external data aggregator service for Bank's early warning system

Details are available under Tenders section on Bank's website: www.bankofbaroda.in

"Addendum", if any, shall be issued on Bank's website under tenders section. Bidder should refer the same before final submission of the proposal

Place-Mumbai

Last date for submission will be 7th July 2021 by 3:00 PM Chief Technology Officer Date -9th June 2021

For and on behalf of the Committee of Independent Directors of

(Chairperson - Committee of Independent Directors)

Integra Garments and Textiles Limited

DIN: 08331910

is, in all material respect, true and correct and not misleading, whether by omission of any information or otherwise, and includes

all the information required to be disclosed by the Target Company under the Takeover Code.

# ऑटो डेबिट भुगतान में बढ़ा बाउंस

मुंबई, 8 जून

ई में लगातार दुसरे महीने ऑटो डेबिट भुगतान के बाउँस होने के मामले बढे हैं जिससे आर्थिक गतिविधियों में रुकावट के कारण दबाव बनने के संकेत मिलते हैं। आर्थिक गतिविधियों में सुस्ती देश के विभिन्न हिस्सों में कोविड की दूसरी लहर को थामने के लिए प्राधिकारियों द्वारा लॉकडाउन लगाए जाने के कारण आई है।

नैशनल ऑटोमेटेड क्लियरिंग हाउस (एनएसीएच) के डेटा के मुताबिक मई में 8.57 हुए करोड लेनदेन में से 35.91 फीसदी या 3.08 करोड़ लेनदेन असफल रहे। अप्रैल में 8.54 करोड़ ऑटो डेबिट लेनदेन हुए थे जिनमें से 5.63 करोड सफल रहे थे जबकि 2.908 करोड असफल हो गए थे। इस प्रकार उस महीने असफल लेनदेन की संख्या 34.05 फीसदी रही थी।

मार्च में जब महामारी की शुरुआत हुई थी तब कुल लेनदेन के मुकाबले ऑटो डेबिट लेनदेन के बाउंस होने का प्रतिशत कम रहा था। उस महीने केवल 32.7 फीसदी ऑटो-डेबिट भगतान लेनदेन असफल रहे थे। वास्तव में. दिसंबर से ही असफल होने वाले ऑटो डेबिट अनुरोधों का प्रतिशत लगातार कम हो रहा था और यह 40 फीसदी से नीचे रहा था जिससे



■ मई में 8.57 करोड़ लेनदेन में 35.91 फीसदी या 3.08 करोड असफल

■ अप्रैल में **8.54** करोड़ ऑटो डेबिट लेनदेन हुए थे जिनमें से 5.63 करोड़ सफल रहें थे जबिक 2.908 करोड़ असफल हो गए थे

■ मार्च में महामारी शुरु हुई तो कुल लेनदेन के मुकाबले ऑटो डेबिट बाउंस होने का प्रतिशत कम रहा था

उपभोक्ताओं द्वारा मासिक किस्त (ईएमआई), उपयोगिता और बीमा प्रीमियम के भगतानों में उच्च नियमितता के संकेत मिलते हैं।

एनएसीएच प्लेटफॉर्म के माध्यम से असफल होने वाले ऑटो डेबिट अनुरोधों को सामान्यतया बाउंस दर के तौर पर संदर्भित किया

जाता है। एनपीसीआई द्वारा बडी संख्या में भुगतान प्रणाली के तौर पर एनएसीएच का परिचालन किया जाता है। इसके माध्यम से लाभांश, ब्याज, वेतन, पेंशन आदि के भगतान जैसे एक से लेकर कई क्रेडिट अंतरण की सुविधाएं दी जाती हैं। साथ ही इस प्लेटफॉर्म के जरिये बिजली, गैस, टेलीफोन, पानी आदि के बिलों, ऋणों की आवर्ती किस्तों, म्युचुअल फंडों में निवेश, बीमा प्रीमियम आदि जैसे भुगतानों को भी स्वीकार किया जाता है। ये लेनदेन बैंकों के बीच या बैंक और एनबीएफसी या फिनटेक ऋणदाता के बीच किए जाते हैं। ऑटो डेबिट लेनदेन के असफल होने के

मामलों का उच्चतम स्तर पिछले वर्ष जून में देखा गया था जब असफल मामलों की दर 45 फीसदी से ऊपर चली गई थी और उसके बाद आर्थिक गतिविधियों के जोर पकड़ने से इसमें निरंतर कमी आ रही थी। महामारी के शरुआती महीनों के दौरान नजर आए बाउंस दर के उच्चतम स्तर में लगातार आ रही कमी के बावजूद यह कोविड पूर्व के स्तर से ऊपर ही बना हुआ था। 2020 के जनवरी और फरवरी में बाउंस दर 31 फीसदी के करीब रहा था। वित्त वर्ष 2021 में असफल ऑटो डेबिट अनुरोध कुल ऑटो डेबिट अनुरोधों का 38.91 फीसदी रहा था जबकि वित्त वर्ष 2020 में यह 30.3 फीसदी और वित्त वर्ष 2019 में यह 23.3 फीसदी पर रहा था।

# वीआरएस ला सकते हैं 2 सरकारी बैंक

सरकार सार्वजनिक क्षेत्र के दो बैंकों के निजीकरण की तैयारी कर रही है। सत्रों का कहना है कि निजीकरण से पहले ये बैंक अपने कर्मचारियों के लिए आकर्षक स्वैच्छिक सेवानिवृत्ति योजना (वीआरएस) ला सकते हैं। सूत्रों का कहना है कि आकर्षक वीआरएस योजना से निजी क्षेत्र द्वारा इन बैंकों का अधिग्रहण काफी सुगम हो जाएगा।

# आईएमसी चैंबर के प्रमुख बने खोराकीवाला

मुंबई मुख्यालय वाले उद्योग समूह आईएमसी चैंबर आफ कॉमर्स ऐंड इंडस्ट्री ने जुझार खोराकीवाला को 2021-22 चैंबर का अध्यक्ष चुना है। खोराकीवाला बॉयोस्टैंड इंडिया लिमिटेड के चेयरमैन और प्रबंध निदेशक है।

# दिसंबर, 2020 में कपड़ा क्षेत्र का एनपीए बढ्कर १६.९ प्रतिशत

मुंबई, 8 जून

करीब 8 तिमाहियों से लगातार सधार के बाद भारत के कपडा क्षेत्र की संपत्ति की गुणवत्ता खराब हुई है। दिसंबर 2020 में इस क्षेत्र की सकल गैर निष्पादित संपत्ति (एनपीए) बढकर 16.92 प्रतिशत हो गई है, जो सितंबर 2020 में 15.92 प्रतिशत थी। क्रेडिट ब्यूरो सीआरआईएफ-सिडबी की रिपोर्ट के मुताबिक कोविड-19 के कारण आर्थिक गिरावट आई और इस क्षेत्र में ऋण की मांग व संपत्ति की गणवत्ता पर असर पडा।

दिसंबर, 2020 तक के आंकडों के मुताबिक सुक्ष्म उधारी लेने वालों की चूक बढ़कर 10.78 प्रतिशत हो गई, जो सितंबर, 2020 में 10.23 प्रतिशत थी। छोटे उधारी लेने वालों की ओर से भी संकट के संकेत मिले। इस सेग्मेंट में सकल एनपीए दिसंबर, 2020 में बढकर 12.35 प्रतिशत हो गया, जो सितंबर, 2020 में 11.39

रिपोर्ट के मृताबिक इस क्षेत्र द्वारा दिसंबर, 2020 तक ली गई कर्ज की कुल राशि 1.62 लाख करोड़ रुपये रही, जिसमें पिछले साल की तुलना में 20 प्रतिशत की गिरावट आई है। विनिर्माण गतिविधियां निरस्त रहने के कारण ऐसा हआ है। यह सुस्ती कोविड-19 का

प्रसार रोकने के लिए मार्च, 2020 में लगे लॉकडाउन के कारण आई। दिसंबर, 2020

तक के आंकडों के मताबिक इस क्षेत्र सक्रिय कर्ज की मृताबिक)

संख्या ४.२६ लाख है। मझोले क्षेत्र में संपत्ति गुणवत्ता कपड़ा व परिधान विनिर्माण के प्रोफाइल में सुधार आया है और दिसंबर, 2020 में जीएनपीए गिरकर 15.41 प्रतिशत रह गया है. जो इसके पहले के साल में 18.35 प्रतिशत था। मात्रा के आधार पर

देखें तो कुल कर्ज के 85 प्रतिशत सक्ष्म, लघु और मझोले क्षेत्र के कर्जदार हैं और दिसंबर 2020 तक के आंकडों के मृताबिक इनकी

संख्या 5 लाख के आसपास है। कपडा इकाइयों को कर्ज के बंटवारे के हिसाब से देखें तो सीआरआईएफ ने कहा है कि राज्य

स्तर पर महाराष्ट को सबसे ज्यादा कर्ज मिला है और इसकी हिस्सेदारी इस क्षेत्र को दिए गए कुल कर्ज में 25

प्रतिशत है। कपड़ा व परिधान

विनिर्माणं के प्रमुख 13 क्षेत्रों की इस पोर्टफोलियो में हिस्सेदारी दिसंबर, 2020 तक करीब 80 प्रतिशत थी। करीब सभी राज्यों में

जिले हैं। मुंबई और सूरत जैसे कुछ जिलों का कर्ज पोर्टफोलियो दिसंबर, 2020 तक के आंकडों के मृताबिक 10,000 करोड रुपये से ज्यादा है।

# भारत की पहली मोबाइल सीएनजी इकाई पेश

बीएस संवाददाता नई दिल्ली, 8 जून

पेटोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान ने आज भारत की पहली सीएनजी मोबाइल रिफ्यलिंग यूनिट (एमआरय्) का उद्घाटन किया। यह एमआरयू इंद्रप्रस्थ गैस (आईजीएल) और महानगर गैस ने विकसित किया है। इस कार्यक्रम के दौरान प्रधान ने देश भर में 201 कंप्रेस्ड नैचुरल गैस (सीएनजी) स्टेशनों का भी उद्घाटन किया।

इस मौके पर प्रधान ने मोबाइल ईंधन रिटेलिंग के लाभ का उल्लेख किया, जिसमें लागत का लाभ और शॉपिंग मॉल, कार्यालयों व अन्य जगहों के ग्राहकों तक पहुंच शामिल है। प्रधान ने कहा, 'हम ऊर्जा के खदरा कार में और विपणन में नवोन्मेष ला रहे हैं और जिसे पीईएसओ ने मंजूरी दे दी है।

इसे ग्राहकों तक पहुंचा रहे हैं।

उन्होंने कहा कि एमआरयू से उन इलाकों में सीएनजी की आपूर्ति में मदद मिल सकेगी, जो अभी पाइपलाइन से नहीं जुडे हैं। साथ ही ऐसे इलाकों में भी सविधा मिल सकेगी, जहां जगह की कमी है और परंपरागत सीएनजी पंप नहीं लगाए जा सकते हैं। एमआरयू की विशेषता बताते

हुए आईजीएल के निदेशक (वाणिज्यिक) अमित गर्ग ने कहा कि सीएनजी भरने की सुविधा अब ग्राहकों के घर पर उपलब्ध हो सकेगी। गर्ग ने कहा कि आईजीएल ने पहली बार 23 जनवरी, 2021 को एमआरयू का नमुना पेश किया था। उसके बाद विभिन्न साझेदारों से राय लेने के बाद आईजीएल ने पहले मॉडल का विकास करना शुरू किया,

# नए सर्वे के बाद सड़कों का मुद्रीकरण

नई दिल्ली, 8 जून

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआई) नए सिरे से ट्रैफिक सर्वे पुरा करने के बाद अगले चरण का सडक मद्रीकरण शरू करेगा। कोविड-19 के कारण पिछले 1 साल में यातायात में बदलाव को देखते हुए ऐसा करने की योजना है।

इसके पिछले दौर के टोल ऑपरेट ट्रांसफर (टीओटी) में ट्रैफिक का अनुमान दो साल पहले कराए गए सर्वे के आधार पर लगाया गया था। महामारी के बाद राष्ट्रीय राजमार्ग पर आवाजाही में खासा बदलाव आया है।

विशेषज्ञों का मानना है कि पहले के सर्वे पुराने पड़ गए हैं और अब नए ट्रैफिक मूल्यांकन व आवाजाही के आधार पर ही उन परियोजनाओं के वास्तविक मुल्य का अनुमान लगाया जा सकता है, जिन्हें टीओटी के तहत निवेशको को दिया जाना है।

एनएचएआई के अधिकारियों का मानना है कि इस समय ट्रैफिक में कोविड के कारण उतार-चढाव है और प्राधिकरण अगले चरण के टीओटी की पेशकश के पहले इसके स्थिर होने का इंतजार करेगा। एक स्वतंतत्र विशेषज्ञ ने कहा, 'पहले के सर्वे नियत तिथि के थे और कोविड के असर को देखते हुए प्राधिकरण को नए सिरे से सर्वे कराने की जरूरत है।' प्राधिकरण ने टीओटी मॉडल

पर अब तक 17.000 करोड रुपये जुटाए हैं। हाल के पांचवें दौर के टीओटी नीलामी के दौर में एनएचआई को आरक्षित मुल्य से 600 करोड़ रुपये ज्यादा की बोली मिली थी। एनएचएआई इनविट और टीओटी मॉडल पर राष्ट्रीय राजमार्गों के मुद्रीकरण की प्रक्रिया चला रहा है। चालू वित्त वर्ष के दौरान मुद्रीकरण योजना में 32

# सड़क मुद्रीकरण को एनएचएआई तैयार



लिए होगा सर्वे । महामारी के बाद राष्ट्रीय राजमार्गों पर आवाजाही की स्थिति में आया है बदलाव

■ कोविड-19 के

बाद यातायात की

स्थिति जानने के

परियोजनाओं की पेशकश की जाएगी, जो कुल 1500 किलोमीटर से ज्यादा लंबी हैं। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने मार्च में अगले 5 साल के दौरान राष्ट्रीय राजमार्गों के मुद्रीकरण से 1 लाख करोड़ रुपये जुटाने की योजना बनई थी। उन्होंने इस उद्योग में काम कर रहे लोगों से अपील की

थी कि वे आगे आएं और राजमार्ग क्षेत्र में निवेश कर बेहतर लाभांश कमाने का लाभ उठाएं। टीओटी मॉडल के अलावा एनएचएआई इनविट को भी सड़क मुद्रीकरण के लिए आजमा रही है। इनविट मॉडल के लिए एनएचएआई ने 19 परियोजनाएं रखी हैं, जिनकी

# जीवन बीमा कंपनियों का मई में नया प्रीमियम घटा एनबीपी मई में 14 प्रतिशत बढा

कोविड-19

का असर

सुब्रत पांडा मुंबई, 8 जून

जीवन बीमा कंपनियों का न्य बिजनेस प्रीमियम (एनबीपी) पिछले साल की समान अवधि की तुलना में मई, 2021 में 5.5 प्रतिशत कम हुआ है, जिसकी कुल संख्या 24 है। मई में जीवन बीमा कंपनियों का एनबीपी 12,976.99 करोड़ रुपये रहा है, जो पिछले साल मई में 13,739 करोड रुपये था।

मई महीने में एनबीपी में गिरावट अप्रैल की तेजी के बाद आई है। अप्रैल में पिछले साल का कम आधार होने के कारण एनबीपी में 44.76 प्रतिशत की बढ़ोतरी हुई थी। एनबीपी एक खास साल में नई पॉलिसी से मिला प्रीमियम होता है।

निजी बीमा कंपनियों का 10.211.53 करोड़ रुपये था।

है. वहीं सरकारी दिग्गज भारतीय बीमा (एलआईसी) का एनबीपी पिछले साल की समान अवधि की तलना में 12.3 प्रतिशत कम हुआ है। मई, 2021 में निजी बीमा कंपनियों में प्रीमियम में बढोतरी की वजह पिछले साल का कम आधार हो सकता है। निजी क्षेत्र की 23 बीमा कंपनियों का मई, 2021 में एनबीपी 4,029.35 करोड रुपये रहा है, जो मई, 2020 में 3,527.48 करोड रुपये था, जब पूरे देश में लॉकडाउन लगा था। मई, 2019 में निजी कंपनियों का एनबीपी 4,917.34 करोड़ रुपये था।

एनबीपी कुल 8,947.64 करोड़ रुपये था, जो मई, 2020 में

मई, 2021 में एलआईसी का

## **INTEGRA GARMENTS AND TEXTILES LIMITED**

Registered Office:- Plot No. G2-M.I.D.C. Industrial Estate, Post: Salai Dhaba, Butibori, Nagpur, Maharashtra- 441122

Phone: +91 22 66229300; Email: corporatesecretarial@integragarments.com Website: www.integragarments.com, CIN: L18109MH2007PLC172888

Recommendation of the Committee of Independent Directors ("IDC") on the Open Offer to the equity shareholders of Integra Garments and Textiles Limited (hereinafter referred to as "Target Company") by Mr. Vishesh Gupta (hereinafter referred to as Regulations, 2011 and subsequent amendments thereto

1)	Date	8th June, 2021
2)	Name of the Target Company	Integra Garments and Textiles Limited
3)	Details of the Offer pertaining to the Target Company	Open Offer by the acquirer in accordance with regulations 3(1) and 4 of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, as amended ("Regulations"), to acquire to 95,11,411 (Ninety Five Lakhs Eleven Thousand Four Hundred and Eleven) Equity Shares of face value of INR 3.00/- (Rupees Three only) each, fully paid up, representing 26.00% of the equity share capital/ total voting shares of the Target Company, at an Offer Price of INR 0.30/- (Indian Paisa Thirty Only).
4)	Name of the Acquirer	Acquirer Name: Mr. Vishesh Gupta PAN: AIAPG4936H Address: F-14/9, Model Town, New Delhi - 110009
5)	Name of the Manager to the Offer	Corporate Professionals Capital Private Limited CIN: U74899DL2000PTC104508 Address: D-28, South Extn., Part-I, New Delhi - 110049 Tel. Nos:: +91-11-40622228/ +91-11-40622248 Fax No.:- 91-11-406222201 Email:manoj@indiacp.com/ruchika.sharma@indiacp.com Contact Person: Mr. Manoj Kumar/ Ms. Ruchika Sharma SEBI Registration No.: INM000011435
6)	Members of the Committee of Independent Directors ("IDC")	Ms. Juthika Palav- Chairperson Mr. Narendra Nayak - Member Mr. Vijay Shankar - Member (appointed w.e.f. 4th June, 2021)
7)	IDC Member's relationship with the Target Company (Director, Equity shares owned, any other contract/ relationship), if any	IDC members are Non-Executive Independent Directors of the Target Company. They do not hold any equity shares in the Target Company, except Mr. Narendra Nayak, who holds 1 equity share of Target Company.  None of the IDC members have any contract/ relationship with Target Company.
8)	Trading in the Equity shares/other securities of the Target Company by IDC Members	None of members of the IDC have done trading in the equity shares/other securities of the Target Company since their appointment.
9)	IDC Members relationship with the Acquirer (Director, Equity shares owned, any other contract/relationship), if any.	None of the IDC members have any relationship with the Acquirer.
10)	Trading in the Equity shares/other securities of the Acquirer by IDC Members	Not Applicable.
11)	Recommendation on the Open offer, as to whether the offer, is or is not, fair and reasonable.	IDC is of the view that the Open Offer is fair and reasonable.
12)	Summary of reasons for recommendation	IDC has taken into consideration the following for making the recommendation:  1. The public announcement dated 31st March, 2021 in connection with the open offer made on behalf of acquirer;  2. The detailed public statement dated 8th April, 2021;  3. The draft letter of offer dated 19th April, 2021;  4. The letter of offer dated 28th May, 2021;  Based on the review of above stated documents, IDC is of the opinion that the offer price of INR 0.30/- (Indian Paisa Thirty Only) offered by the acquirer being the highest price amongst the selective criteria given in Regulation 8(2) of the SEBI (SAST), Regulations, 2011, is in line with SEBI (SAST), Regulations 2011 and appears to be justified. However, the Public shareholders should independently evaluate the open offer and take informed decision on this matter.
13)	Details of Independent Advisors, if any.	None
14)	Any other matter to be highlighted	None

"To the best of our knowledge and belief after making proper enquiry, the information contained in or accompanying this statement is, in all material respect, true and correct and not misleading, whether by omission of any information or otherwise, and includes all the information required to be disclosed by the Target Company under the Takeover Code."

Date: 08.06.2021

For and on behalf of the Committee of Independent Directors of Integra Garments and Textiles Limited

Juthika Palav (Chairperson - Committee of Independent Directors) DIN: 08331910

# एक माह पहले की तुलना में दोगुने हुए रेलयात्री

बीएस संवाददाता नई दिल्ली, 8 जन

रेलवे बोर्ड के चेयरमैन और सीईओ सनीत शर्मा ने आज कहा। कि एक महीने पहले की तुलना में रेल यात्रियों की आवक दो गुने से ज्यादा बढ गई है।

यात्रियों की मांग के बारे में पुछे गए एक सवाल के जवाब में शर्मा से कम 26 क्लोन ट्रेनें चल रही हैं। ने कहा, 'एक महीने पहले हमें यह भी संकेत मिल रहे हैं कि में कहा, 'गोरखपुर, पटना,

की संख्या बढ़कर रोजाना 13 दी जा रही है, जिसे देखते हुए हम लाख हो चुकी है। मांग में यह रेलगाड़ियों की संख्या में बढ़ोतरी तेजी अगले 2 महीने तक बरकरार कर रहे हैं।' इस समय रेलवे रहने की संभावना है। प्रतीक्षा सूची रोजाना औसतन 889 स्पेशल मेल के मुताबिक हम मांग पूरी करने के एक्सप्रेस ट्रेन चला रहा है। वहीं लिए क्लोन ट्रेन चलाने की कवायद कर रहे हैं। इस समय कम


उन्होंने कहा, 'लॉकडाउन में ढील 479 पैसेंजर ट्रेन और 26 विशेष ट्रेनें चल रही हैं।

रेल मंत्रालय ने अपनी प्रस्तुति

वाराणसी, गुवाहाटी, बरौनी, बहुत ज्यादा भीड़ से बचने सिर्फ आरक्षित यात्रियों को यात्रा की रही है।

प्रयागराज, बोकारो, रांची, लखनऊ पहले के महीनों की तुलना में जून, और कोलकाता जैसी जगहों से 2021 के पहले सप्ताह में तेजी क्लोन ट्रेन की मांग सबसे ज्यादा बनी हुई है। 7 जून, 2021 तक है।' इस समय रोजाना 2891 कुल माल ढुलाई 264.8 लाख टन उपनगरीय ट्रेन सेवा का परिचालन रही, जो जून, 2019 के पहले हो रहा है। रेलवे ने कोविड-19 के सप्ताह के 231.4 लाख टन की प्रसार को रोकने की कवायद में तुलना में ज्यादा है। रेलवे के मृताबिक खाद्यान्न की ढूलाई बढ

### बीएस सूडोकू 4069 परिणाम संख्या 4068



कैसे खेलें? बहुत मुश्किल हर, रो, कॉलम और 3

के बाई 3 के बॉक्स में एक से लेकर नौ तक की संख्या भरें।

# 2020 में वैश्विक कर्ज 32 लाख करोड़ डॉलर बढ़ा : मूडीज पुनीत वाधवा

नई दिल्ली, 8 जून

कोविड-19 महामारी के कारण 2020 में वैश्विक कर्ज 32 लाख करोड़ डॉलर बढ़कर 290.6 लाख करोड डॉलर हो गया है। इसमें सरकार और गैर वित्तीय कॉर्पीरेट कर्ज शामिल है।

मुडीज इन्वेस्टर्स सर्विसेज की हाल की रिपोर्ट के मुताबिक इसमें 2021 में भी वृद्धि जारी रहेगी। उत्पादकता में वृद्धि में गिरावट के साथ ऐसा माना जा रहा है कि कर सततता को लेकर मध्यावधि

निजामाबाद 85/95,

कालीमिर्च ४४०/५००, जीराः ऊंझा चालू

चुनौतियां बनी रहेंगी और अफ्रीका व कैरेबियाई इलाके उभरते बाजारों सबसे ज्यादा भेद्य इलाके होंगे।

मूडीज ने कहा, 'चूक बढ़ने के बावजूद नीतिगत समर्थन से उभरते बाजारों में कर्ज संकट से बचा जा सकता है। लेकिन महामारी और उसके बाद की कर्ज भुगतान की क्षमता को लेकर चुनौतियां रहेंगी। वहीं विकसित अर्थव्यवस्थाओं में ज्यादा राजकोषीय संभावनाएं रहती हैं, लेकिन उन्हें उत्पादकता और भौगोलिक चुनौतियों से जूझना पडेगा।'

### **▶** क्षेत्रीय मंडियों के भाव महाराष्ट्र मध्य प्रदेश

3000/3100, जीरा बेस्ट 3200/3300,

अजवायन जामनगर १७००/२२०००,

धनियाः ईगल 9000/10000, ग्रीन

9500/11500, लालिमर्च गुंदूर 16000/

18500, लालिमर्च एमपी 16000/

बंद भाव रूपये प्रति क्विंटल

अनाज-दाल : गेहूं: लोकवन 2400/ २६००, शरबती २६००/३०००, थाना मिल १९६५/१९७५, चावलः परमल वंड २४५०/ 2550, कोलम (कर्नाटक) 4000/4200, कोलम (नागपुर) ४३००/४५००, मंसूरी 2500/2600. दालः राजमां चित्रा ११२००/११४००, राजमां इथोपिया 8600/9500, मसूर 6300/6325, उड़द एफएक्यू ६६७५/६७००, उड़द एसक्यू 7100/7110, अरहर लेमन 6140/6150 गुड़-चीनी : चीनीः एस ग्रेड ३१८६/३२४२, एम ग्रेड 3226/3342, गुड़ (भेली): सांगली ४०००/४५००, नीरा बारामती 3500/3800

तेल-तिलहन : खाद्य तेलः आरबीडी १२४८०, मूंगफली तेल १४८००, सोया रिफाइंड 14200, सोया रिफाइंड (टिन)2250/2350 किराना : जीराः (२० किलो) मीडियम

१७५०, चाय (किलो): असम डस्ट 250/300, असम मामरी 250/325, साउथ १२५/२०० सर्राफा (जीएसटी अतिरिक्त) : चांदी (किलो):हाजिर ६६५००, डिलीवरी 66800, कच्ची 64000, सोना (प्रति दस ग्राम)ः बार ४७००, स्टैन्डर्ड ४६७५०,

आभूषण (२२ कैरेट) ४३१५० अलोह-धातु : (किलो)ः कॉपर सी स्क्रैप 736, कॉपर एच स्क्रैप 728, कॉपर आरमेचर ७१७, कॉपर यूटेंशियल स्क्रैप 670, ब्रास शीट करिंग 520, ब्रास यूटेनसिल स्क्रेप ४६५, एल्यू. यूटेनसिल रक्रैप 158, गन मेटल रक्रेप 500, ब्रास हनी ४४१, कॉपर बिलेट्स ७६४, एल्यू.

इंगट 196, जिंक इंगट 240, लेड इंगट

174, टिन इंगट 2500, निकिल कैथड 1328. सीसी रॉड 763 कॉटन यार्न : (कि लो): कार्डेड वार्पः

(10/1) 75/80, (20/1) 120/130, (40/1) 225/230, (60/1) 230/240 देशी घी : (प्रति लीटर): अमूल ४४०, विजया ४४२, कृष्णा ३७५, गोकूल ४७०. परम प्री. ४४५, मधु सुधन ४४५ सीमेंट : (५० किलो/५३ ग्रेड): अल्ट्राटैक 355, एसीसी 355, ग्रासिम 365, अम्बुजा ३७०

रसायन : (एफओआर मुंम्बई) टैक्स अतिरिक्तः कॉस्टिक सोडा फ्लैक (50 किलो) 1600/1625, सोडा एश (50 किलो) 1500/1550, टिटेनियम डाइऑक्साइड (किलो)ः टीटीके 160/165, चीन 155/160टीटीके 160/165, चीन 155/160

जीएसटी अतिरिक्तः किराना (किलो)ः सुपारी ४००/४४०, हल्दीः सांगली

14200/14700, मीडियम 15000/ 16000, बेस्ट 16500/17500, खसखस 1525/1600, बड़ी इलायची 540/570, इलायची हरी 1300/1800, लोंग 475/ 500, दालचीनी 270/290, जायफल 750/770, जावित्री कोचीन 2000/ २१००, सिंगापुर २०५०/२१००, अजवायन मीडियम १४५/१८०, धनिया खड़ा मीडियम 75/100, मेथीदाना 65/75, मेवेः काजू (240 नं.) 800/ 820, (320 वं.) 690/735, (300 वं.) 690/735, एसएडब्ल्यू 680/720, काजू-दुकड़ी ६६०/६८५, उड़ीसा (३२० नं.) 690/720, (400 नं.) 665, (240 नं.) ७९०/८१५, जेएच ७१०, बादामगिरीः कारमल ६१०, कैलि. ५८०/५८५, लम्बी सिनोरा ६९०, किशमिशः कंधारी

255/330, इंडियन 170/250, गोल्डन

१९५/२०५, मखाना ५६०/६७०, पिस्ताः

90/110,

बडा 1100/1200, पेशावरी 1700/ 1800, हैराती 1600, मगज तरबूज 130/135, केसर (प्रति ग्राम) 80/100, सफेद मूसली ७२५/८००, अखरोट 350/425, अमरीकन 425/475, गिरी 900/1200, अंजीर 300/500, जरदालू 450/600, बादयान 1100/1400. चारोली 1100/1150, अनाज-दाल (क्विं)ः चावल परमल २४००/२३५००, बासमती मोगरा ३४००/३६००, दुबार 3100/3600, तिबार 4300/4500, वंड 5600/5900, मसूरी 2500/2600, गेहुं (मिल क्वालिटी) 1860/1870, ग्वालियर

गेहूं मिल क्वालिटी 1740/1750, जो 1825/1840, बाजरा 1350/1360, देशी चना ४९००/५०००, मटर लूज 4300/4400, मसूर देशी 6200/6300, सरसों 6750/6800, सोयाबीन (दितया प्लांट पहुंच) ७५००/७५५०, तिल सफेद नेचुरल हलिंग 9500/9600 *एनएनएस* 

# एसटी कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षा

# मे महिन्याचे वेतन आर्थिक अडचणींमुळे रखडले

मंबई, दि. ८ : एसटी कर्मचाऱ्यांना मे महिन्याचे वेतन आर्थिक अडचणींमुळे एसटी प्रशासन देऊ शकलेले नाही. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पुढील सहा महिन्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी परिवहन राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्याकडे प्रत्यक्ष भेट्रन निवेदना द्वारे केली आहे.

महामंडळातील कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला वेतन अदा केले जाते. मात्र मे महिन्याचे वेतन ७ जून रोजी कर्मचाऱ्यांना अदा करण्यात आलेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.एक तर एसटी कर्मचाऱ्यांना इतरांच्या तुलनेत खूपच कमी पगार आहेत. त्यामुळे त्यांच्या संसाराचा गाडा चालवण्यासाठी जर ठरलेल्या तारखेला पगार मिळाले नाही, तर त्यांना अनेक अडचणी निर्माण होतात.

करोना प्रादुर्भावामुळे एसटी वाहतूक बंद असल्याने गेली सव्वा वर्ष महामंडळाला प्रवासी उत्पन्न मिळत नाही. महामंडळ आर्थिक संकटात सापडले असून एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी महामंडळाकडे निधी उपलब्ध नाही. तसेच, त्यामध्ये अजून काही महिने फार मोठा फरक पडेल अशी परिस्थिती नाही. तरी एसटी वाहतूक पूर्ववत चालू होईपर्यंत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाने एसटी महामंडळात अर्थसहाय्य करावे यासाठी सर्व संबंधित मंत्री



# शिथिलतेत कोव्हीड सुरक्षा नियमांचे पालन करा

# नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे आवाहन

वाशी, दि. ८ : दैनंदिन कोरोनाबाधीतांची संख्या मागील आठवड्याभरापासून शंभराच्या खाली स्थिरावलेली दिसत असताना स्थानिक आरोग्य स्थितीचा विचार करून नवी मंबई महानगरपालिका क्षेत्रात शासन निर्देशानुसार स्तर २ करिताचे निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. या निर्बंधांचे काटेकोर पालन होईल याकडे बारकाईने लक्ष देण्याचे निर्देश देत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी कोव्हीडच्या संभाव्य तिस-या लाटेला सामोरे जाण्यासाठी करण्यात येत असलेल्या कामांचा विषयनिहाय आढावा घेतला. या बैठकीस प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, शहर अभियंता संजय देसाई, उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, योगेश कडुस्कर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे, परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड व परिवहनचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी निलेश नलावडे उपस्थित होते.'ब्रेक द चेन' करिता निर्बंधांचे ५ स्तर शासनामार्फत जाहीर करण्यात आले असून त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका दुस-या स्तरात आहे. त्याबाबतचे नवी मुंबई महानगरपालिका स्तरावरील आदेश निर्गमित करण्यात आले

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय.

बृहन्मुंबई विभाग, मुंबई

धर्मादाय आयक्त भवन, २रा मजला, ८३.

डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०००१८.

<u>चौकशीची जाहीर नोटीस</u>

सार्वजनिक न्यासाचे नांव - Aman Educationa

सर्व संबंधित लोकांस या जाहीर नोटीसीने कळविण्यात येरं

की, सहाय्यक धर्मादाय आयुक्त, बुहन्मुंबई विभाग मुंबई हे

वर नमुद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक

विश्वस्त व्यवस्था अधिनियम्, १९५० चे कलम १९ अन्वये

१) वर नमद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आपि

(अ) जंगम मिळकत : (वर्णन) फ. १०००/

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची

असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी

कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे

आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीन

पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणा

नाही. तसेच वरील मृदतीत कैफियत न आल्यास कोणास

काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पूरी केली

जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त

महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज

अधीक्षक (न्याय शाखा

बृहन्मुंबई विभाग, मुंबई

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय

दिनांक २२/०४/२०२१ रोजी दिली.

सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय ?

अर्ज क. - ACC/X/825/2021

and Charitable Trust बाबत

खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत:-

( एक हजार रुपये फक्त)

(ब) स्थावर मिळकत: (वर्णन) **निरंक** 

आहे काय २

परिस्थितीनुसार शिथील करण्यात आले आहेत, त्यामुळे कोव्हीड प्रतिबंधासाठी अधिक सतर्कतेने काम करण्याची गरज आयक्तांनी यावेळी व्यक्त केली. कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही व मास्क, स्रक्षित अंतर अशा कोरोना प्रतिबंधात्मक स्रक्षा नियमांचे काटेकोर पालन केले जाईल याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. यादृष्टीने विभाग पातळीवरील दक्षता पथके तसेच मुख्यालय स्तरावरील विशेष दक्षता पथके यांनी कोव्हीड नियमांचे उल्लंघन होणार नाही याकरिता अधिक कटाक्षाने लक्ष ठेवण्याचे आदेशित करण्यात आले.

आपल्याकडील पहिल्या व दुस-या लाटेच्या प्रभावाचा तसेच इतर देशांमधील तिस-या लाटेच्या प्रभावाचा अभ्यास करता संभाव्य तिस-या लाटेची पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्यात येत असून त्याचा सुविधानिहाय आढावा यावेळी घेण्यात आला. त्याचप्रमाणे आवश्यक असलेली वैद्यकीय उपकरणे तसेच औषध पुरवठा यांच्याही निविदा प्रक्रिया विहीत वेळेत पूर्ण कराव्यात असे आयुक्तांनी आदेशित केले.दुस-या लाटेमध्ये ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर कमतरता भासली होती हे लक्षात घेत महानगरपालिकेच्या वतीने ४ ठिकाणी पोर्टेबल ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येत असून या कामाला गती द्यावी व विहित कालावधीत काम पूर्ण करावे असे निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले. खाजगी रुग्णालयांनीही त्यांना आवश्यक असलेला ऑक्सिजनची पूर्तता करण्याच्या दृष्टीने तत्पर कार्यवाही करण्याबाबत सातत्याने पाठपरावा करावा अशा सूचना आयुक्तांनी केल्या. प्रत्येक विभागात पुरेशा बेड्स क्षमतेची कोव्हीड केअर सेंटर असावीत यादुष्टीने नियोजन करून पृढील बैठकीत तपशील सादर करण्याच्या सूचना अभियांत्रिकी विभागाला देण्यात आल्या. कोव्हीडच्या दुस-या लाटेत आयसीयू बेड्स व व्हेन्टीलेटर्सची गरज मोठ्या प्रमाणात जाणवली होती. त्यामुळे महानगरपालिकेने कोव्हीड केद्रांकरिता तात्पुरत्या स्वरुपात भरती केलेल्या डॉक्टर्स, नर्सेस यांना आयसीयू कक्षात वैद्यकीय उपचार करण्याबाबत प्रशिक्षण दिले जात असून त्यांची क्षमतावृध्दी करण्यात येत आहे. यामध्ये कोव्हीडच्या तिस-या लाटेत कोरोना बाधीतांमध्ये मुलांचे प्रमाण अधिक असणार आहे अशी शक्यता वर्तविली जात असून त्यादृष्टीने पिडीयाट्रीक आयसीयू कक्षामधील वैद्यकीय उपचारांबाबतही विशेष प्रशिक्षण देण्याविषयी तत्परतेने कार्यवाही करावी असे सूचित करीत आयुक्तांनी या डॉक्टर, नर्सेस प्रशिक्षणातील समन्वयासाठी नोडल अधिकारी नियुक्त करावा असेही निर्देश दिले.

# पावसामुळे भाजीपाला खराब

नवी मुंबई, दि. ८ : दोन दिवसांपासून राज्यात तुरळक पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे एपीएमसी भाजीपाला बाजारात भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यात बाजारात येणारा २० ते ३० टक्के शेतमाल खराब होत आहे.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक होणारा भाजीपाला खराब होत आहे. विशेषतः पालेभाज्या लवकर नाशिवंत होत आहेत. त्यात राज्यातून होणारी आवकही कमी होत आहे. पावसामुळे ग्राहक कमी असल्याचा दरावर परिणाम झालेला दिसत नाही. भाज्यांचे दर स्थिर आहेत. एपीएमसी बाजारातील सुमारे ८० ते ९० भाजीपाला हा मुंबई उपनगरात विक्रीसाठी जात असतो.

### मिरा भाईंदर महानगरपालिका प्रभाग कार्यालय १

दिनांक: १/०६/२०२१ जा.क्रमनपा/प्र.का.क्र.१/उत्तन/३१२/९००/२०२१–२२

/ /नोटीस / / (मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ प्रकरण ८ मधील

मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील

कार्यालय क्र.१ क्षेत्रातील क्षेत्रफळ **६२१** चौ.फुट, फ्लॅट/शॉप एस 453 झोन क्र. एस येथील मालमत्ता क्रमांक एस010014380000 असून नविखाडी उत्तन या इमारतीस सन ---- मध्ये श्री. आलेशोन जु<mark>ड्डा फर्नांडिस</mark> या नावाची नोंद महानगरपालिका दप्तरी नोंद आहे. तरी वारस मुलगा या नात्याने श्री. मॅलकम ऑलेक्स फर्नांडिस यांनी दि.०७/०१/२०२१ रोजी लेखी अर्ज करुन सदरची मालमत्ता हस्तांतरण करणेकरीता मागणी केलेली आहे. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ प्रकरण ८ मधील कलम १ (२) नुसार नावात बदल करणेबाबत प्रसिध्द देण्यात येत आहे. सदर मिळकती बाबतचे वर्णन खालीलप्रमाणे आहे

पूर्वेस- श्री.कौस्त्री फर्नांडिस पश्चिमेस- श्रीम.वेलेन्टीना पोशाीर दक्षिणेस- श्री. डेनिस परेरा उत्तरेस- श्री.सिरिल फर्नांडिस

वरील मालमत्ता हस्तांतूरणाबाबत कुणाचीही तक्रार व हरकत करावयाची झाल्यास १४ दिवसांचे आत प्रभाग कार्यालय क्र.०१ येथे कार्यालयीन लेखी पुराव्यासह कागदपत्र दाखल करावे मुदतीनंतर आलेल्या तक्रारीचा विचार केला जाणार नाही.

> प्रभाग अधिकारी प्रभाग कार्यालय क्र.१ मिरा भाईंदर महानगरपालिका

# जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून तरुणाला ७ जणांच्या टोळीने केली मारहाण

उल्हासनगर : दि ८ : एका ३० वर्षीय बेदमपणे मारहाण 9 जणांच्या टोळीविरुद्ध मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

उल्हासनगर -१ येथील हेमराज डेअरीजवळ असणाऱ्या कला निकेतन या इमारतीत कमलेश प्रकाश तलरेजा (३०) हा तरुण त्याच्या कुटुंबासह राहतो. कमलेशचा मित्र अमित पमनानी हा उल्हासनगर - ३ येथील मोहटादेवी मंदिरजवळ असलेल्या मल्हार अपार्टमेंट या इमारतीत राहतो. काल सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान कमलेश अमित पमनानी याला भेटण्यास त्याच्या घराजवळ गेला होता, यावेळी तो इमारतीच्या तळमजल्यावर अमितची वाट बघत असतांना अचानक आरोपी नीरज रामनानी, संजय शीतलानी अन्य ५ आरोपींनी जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून कमलेशला शिवीगाळ करून ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली.

ही मारहाण चालू असतांना

असता आरोपी नीरज रामनानी लाकडी कमलेशला मारहाण केली यात कमलेशच्या छातीला जबर मार कमलेशने मध्यवर्ती

अमितच्या फ्लॅटकडे धाव लागला

रामनानी, संजय शीतलानी व अन्य ५ आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात उपनिरीक्षक के. बी आंबेकर हे करीत आहेत.

प्रभाग कार्यालय १

जा.क्र.मनपा/प्र.का.क्र.१/उत्तन/३३३/८९९/२०२१-२२

/ /नोटीस / / (मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ प्रकरण ८ मधील कलम १(२) नुसार)

मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील भाईंदर (प.) प्रभाग कार्यालय क्र.१ क्षेत्रातील डोंगरी विभागातील झोन क्र. 1 येथील मालमत्ता क्रमांक पी010030832000 सदनिका क्र.११०८ असून श्री.**बर्नड काळ्या बाविघर** या घरास/फ्लॅट/गाळा सन २०२०–२१ मध्ये श्री. बर्नड काळ्या बाविघर या नावाची नोंद महानगरपालिका दप्तरी नोंद आहे. तरी वारस **मुलगा** या नात्याने श्री. **ऑस्टीन बर्नड बाविघर, रेसल नेझली बाविघर** यॉनी दि.०७/०१/२०२१ रोजी लेखी अर्ज करुन सदरची

मालमत्ता हस्तांतरण करणेकरीता मागणी केलेली आहे. मुंबई प्रांतिक

महानगरपालिका अधिनियम १९४९ प्रकरण ८ मधील कलम १ (२) नुसार नावात बदल करणेबाबत प्रसिध्द देण्यात येत आहे. सदर मिळकती बाबतचे वर्णन खालीलप्रमाणे आहे.

पूर्वेस- श्री.कॉलेट बाविधर यांचे घर पश्चिमेस- संदेश बाविधर यांचे घर दक्षिणेस- चौक पाली सोसायटी उत्तरेस- श्री.एडवीन बाविधर यांचे घर

वरील मालमत्ता हस्तांतरणाबाबत कुणाचीही तक्रार व हरकत करावयाची झाल्यास १४ दिवसांचे आत प्रभाग कार्यालय क्र.०१ येथे कार्यालयीन लेखी पुराव्यासह कागदपत्र दाखल करावे मुदतीनंतर आलेल्या तक्रारीचा विचार केला जाणार नाही.

> प्रभाग अधिकारी प्रभाग कार्यालय क्र.१ मिरा भाईंदर महानगरपालिका

Foundation बाबत

बृहन्मुंबई विभाग, मुंबई धर्मादाय आयुक्त भवन, २रा मजला, ८३, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०००१८.

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय,

<u>चौकशीची जाहीर नोटीस</u> अर्ज क. - ACC/X/844/2021 सार्वजनिक न्यासाचे नांव - Cry to Smile

सर्व संबंधित लोकांस या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, सहाय्यक धर्मादाय आयुक्त, बृहन्मुंबई विभाग मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम्, १९५० चे कलम १९ अन्वये

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय ? २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीर्च

खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत:-

(अ) जंगम मिळकत : (वर्णन) फ. १०००/-

(एक हजार रुपये फक्त) (ब) स्थावर मिळकत: (वर्णन) **निरंक** 

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणा नाही. तसेच वरील मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पूरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयक्त महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक २०/०४/२०२१ रोजी दिली. सही/



अधीक्षक (न्याय शाखा सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग, मुंब

### सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग, मुंबई

धर्मादाय आयुक्त भवन, २रा मजला, ८३, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०००१८. चौकशीची जाहीर नोटीस

अर्ज कमांक सधआ-10/835/2021 सार्वजनिक न्यासाचे नांव - Madarsa Hidayatul Quran Charitable Trust बाबत.

सर्व संबंधित लोकांस या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, सहाय्यक धर्मादाय आयुक्त, १० बृहन्मुंबई विभाग मुंबई हे वर नमुद केलेला अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम /१९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत:-

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय ? २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

(अ) जंगम मिळकत : (वर्णन) **फ्त. १०००/-**(अक्षरी :- एक हजार फक्त)

(ब) स्थावर मिळकत: (वर्णन) काही नाही सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासन तीस दिवसांचे आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठविणे. नंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच वरील मदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी परी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०६/ ०४/ २०२१ रोजी दिली.

शिवक

अधीक्षक (न्याय) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग, मुंबई

Standalone

### सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग, मुंबई धर्मादाय आयुक्त भवन, २रा मजला, ८३, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०००१८.

चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क. - ACC/X/845/2021 सार्वजनिक न्यासाचे नांव - Oscar Educationa

Trust बाबत

सर्व संबंधित लोकांस या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, सहाय्यक धर्मादाय आयुक्त, बृहन्मुंबई विभाग मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम्, १९५० चे कलम १९ अन्वरे खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत:-

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय? २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीच

(अ) जंगम मिळकत : (वर्णन) रु. १०००/-(एक हजार रुपये फक्त)

ब) स्थावर मिळकत: (वर्णन) **निरंक** 

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासन तीस दिवसांचे आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पारवावी त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणा नाही. तसेच वरील मुदतीत कैफियत न आल्यास कोणार काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिकक्यानिशी आज दिनांक २०/०४/२०२१ रोजी दिली.

7.51

अधीक्षक (न्याय शाखा) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग, मुंबई

Consolidated

9.25

### INTEGRA GARMENTS AND TEXTILES LIMITED

Registered Office:- Plot No. G2-M.I.D.C. Industrial Estate, Post: Salai Dhaba, Butibori, Nagpur, Maharashtra- 441122 Phone: +91 22 66229300; Email: corporatesecretarial@integragarments.com
Website: www.integragarments.com, CIN: L18109MH2007PLC172888

Garments and Textiles Limited (hereinafter referred to as "Target Company") by Mr. Vishesh Gupta (hereinafter referred to as "Acquirer") under Regulation 26(7) of Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 and subsequent amendments thereto.

1)	Date	8th June, 2021
2)	Name of the Target Company	Integra Garments and Textiles Limited
3)	Details of the Offer pertaining to the Target Company	Open Offer by the acquirer in accordance with regulations 3(1) and 4 of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers), Regulations, 2011, as amended ("Regulations"), to acquire up to 95,11,411 (Ninety Five Lakhs Eleven Thousand Four Hundred and Eleven) Equity Shares of face value of INR 3.00/- (Rupees Three only) each, fully paid up, representing 26.00% of the equity share capital/ total voting shares of the Target Company, at an Offer Price of INR 0.30/- (Indian Paisa Thirty Only).
4)	Name of the Acquirer	Acquirer Name: Mr. Vishesh Gupta PAN: AIAPG4936H Address: F-14/9, Model Town, New Delhi - 110009
5)	Name of the Manager to the Offer	Corporate Professionals Capital Private Limited CIN: U74899DL2000PTC104508 Address: D-28, South Extn., Part-I, New Delhi - 110049 Tel. Nos.: +91-11-40622228/ +91-11-40622248 Fax No.: - 91-11-406222201 Email:manoj@indiacp.com/ruchika.sharma@indiacp.com Contact Person: Mr. Manoj Kumar/ Ms. Ruchika Sharma SEBI Registration No.: INM000011435
6)	Members of the Committee of Independent Directors ("IDC")	Ms. Juthika Palav- Chairperson Mr. Narendra Nayak - Member Mr. Vijay Shankar - Member (appointed w.e.f. 4th June, 2021)
7)	IDC Member's relationship with the Target Company (Director, Equity shares owned, any other contract/ relationship), if any	IDC members are Non-Executive Independent Directors of the Target Company. They do not hold any equity shares in the Target Company, except Mr. Narendra Nayak, who holds 1 equity share of Target Company.  None of the IDC members have any contract/ relationship with Target Company.
8)	Trading in the Equity shares/other securities of the Target Company by IDC Members	None of members of the IDC have done trading in the equity shares/other securities of the Target Company since their appointment.
9)	IDC Members relationship with the Acquirer (Director, Equity shares owned, any other contract/relationship), if any.	None of the IDC members have any relationship with the Acquirer.
10)	Trading in the Equity shares/other securities of the Acquirer by IDC	Not Applicable.

## SHREE PUSHKAR CHEMICALS & FERTILISERS LIMITED

Regd. Office - 301/302, Atlanta Centre, Opp. Udyog Bhawan, Goregaon East, Mumbai - 400063 Tel. - 022 42702525, Fax - 022 26853205, Email- info@shreepushkar.com, Website - www.shreepushkar.com, CIN - L24100MH1993PLC071376 STATEMENT OF AUDITED CONSOLIDATED AND STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2021

### **Particulars** Quarter Ender इंडोसोया लिमिटेड March 31. December 31 March 31. March 31. March 31. March 31. March 31 एल६७१२०एमएच१९८०पीएलसी०२३३३२ (Audited) (Unaudited (Audited) (Audited) (Audited) (Audited) (Audited) 7,821.88 7,187.21 6,781.44 25,375.88 28,437.05 35.493.37 34,633.43 Total Income from Operation Net Profit/ (Loss) for the period before Tax and Exceptional Items 959.80 1,086.94 616.40 2,811.22 3,414.59 3,585.34 3,999.14 ई-मेल:info@indsoya.com 3,414.59 Net profit/(Loss) for the period before Tax 959.80 1.086.94 616.40 2.811.22 3.585.34 3,999.14 Net profit/(Loss) for the period after Tax 886.08 807.47 1.010.89 2,317.08 3.108.98 2.853.69 3.571.1 Total Comprehensive Income for the period 896.24 805.83 1,003.63 2,323.06 3,102.55 2,860.24 3,563.79 3,083.64 3,083.64 3,083.64 3,083.64 3,083.64 3,083.64 3,083.64 Equity Share Capital Other Equity (excluding Revaluation Reserve) 28,619.56 26,296.50 30,813.64 27,535.42 Earning Per Share 2.87 2.62 3.28 7.51 10.10 11.60

Notes: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Othe Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange Website viz www.bseindia.com & www. nseindia.com and on the Company's website www.shreepushkar.com

For Shree Pushkar Chemicals & Fertilisers Limite Punit Makhari (Chairman & Managing Director DIN: 01430764

10.10

11.60

14) Any other matter to be highlighted

Place: Mumbai

Date: 08.06.2021

# ies of the Acquirer by IDC Members Recommendation on the Open offer, as IDC is of the view that the Open Offer is fair and reasonable. to whether the offer, is or is not, fair and reasonable IDC has taken into consideration the following for making the recommendation: Summary of reasons for recommendation The public announcement dated 31st March, 2021 in connection with the open offer made on behalf of acquirer; The detailed public statement dated 8th April, 2021; The draft letter of offer dated 19th April, 2021; 4. The letter of offer dated 28th May, 2021; Based on the review of above stated documents, IDC is of the opinion that the offer price of INR 0.30/- (Indian Paisa Thirty Only) offered by the acquirer being the highest price amongst the selective criteria given in Regulation 8(2) of the SEBI (SAST) Regulations, 2011, is in line with SEBI (SAST), Regulations 2011 and appears to be justified. However, the Public shareholders should independently evaluate the open offer and take informed decision on this matter. 13) Details of Independent Advisors, if any.

"To the best of our knowledge and belief after making proper enquiry, the information contained in or accompanying this statement is, in all material respect, true and correct and not misleading, whether by omission of any information or otherwise, and includes all the information required to be disclosed by the Target Company under the Takeover Code."

None

For and on behalf of the Committee of Independent Directors of Integra Garments and Textiles Limited

Juthika Palav

(Chairperson - Committee of Independent Directors) DIN: 08331910

Mumbai, 07th day of June, 2021

2. Diluted

इंडोसोया लिमिटेड करीता सही/-शिवकुमारवैश्य ठिकाणः मुंबई कंपनी सचिव

नोदणी. कार्यालयः ११११-ए, रहेजा चेम्बर्स २१३, नरीमन पॉईंट, मुंबई४०००२१ संकेतस्थळःwww.indsoya.com संपर्क क्र. (०२२) २२८५२७९६-९७-९९

सेबी(लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिसक्लोझर रिक्वायरमेंटस), नियमावली, २०१५ च्या नियम ४७ (१) (ए) च्या अनुषंगाने ह्याद्वारे सूचना देण्यात आहे की ३१ मार्च २०२१रोजी संपलेल्यात्रैमासिकासाठीकंपनीच्यालेखापरीक्षित वित्तियनिष्कर्ष अन्य बाबींसह आणि अध्यक्षांच्य संमतीने अन्य विषयांवर विचार करण्यासाठी आणि संमत करण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक शुक्रवार, १८जून, २०२१ रोजी घेण्यात येणार

माहितीसाठीवेबलिंकwww.indosoya.com

दिनांकः ०८जून, २०२१ ए४५५२८

### # QUICK NEWS

नागपूर, ९ जून २०२१

लस खरेदीचे ७ हजार कोटी वाचले

मजूर,शेतकऱ्यासाटी

घोषित करा पॅकेज

## लिपिकपदाच्या नियुक्तीसाठी उमेदवारांचे साखळी उपोषण

पुणे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुण्यातील मुख्य इमारतीच्या गेटवर मंडळात कनिष्ठ लिपिकपदासाठी नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांनी साखळी उपोषण आंदोलन सुरू केले आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने 2019 मध्ये कनिष्ठ लिपिकपदासाठी भरतीप्रक्रिया राबविली होती. 266 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांची अद्याप नियुक्ती झालेली नाही. परीक्षा पास होऊन 18 महिने होऊन गेलेत त्यानंतरची अंतिम निवड चाचणीची प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. अद्यापही नियुक्तीपत्र हाती मिळत नसल्याने हे सर्व उमेदवार हतबल झाले आहेत. एका उमेदवाराने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले आहे. त्यामुळे राज्य माध्यमिक मंडळाच्या या दफ्तर दिरंगाई कारभाराविरोधात संताप व्यक्त करत उमेदवारांनी आजपासून उपोषण सुरू केले आहे.

🕨 मुंबई. नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. केंद्र

सरकारकडून मोफत लसीकरण केले

जाणार असल्याने यासाठी ठेवलेला 7

हजार कोटींचा निधी राज्यातील

शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी

वापरा अशी मागणी भाजपाचे मुख्य

प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवारी

आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना

ते म्हणाले, महाविकास आघाडी

लसीकरण करण्यासाठी जागतिक

स्तरावर निविदा काढून लस खरेदी

करणार असल्याचे जाहीर केले होते.

आता हा निधी खर्च करण्याची गरज

राहणार नाही त्यामुळे ही रक्कम

शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी खर्च

पूर्ण झालेले नाही, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे.

भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनी

लपविले मृतांचे आकडे

मृतांचे आकडे लपवण्याचा खेळ सुरू

आहे. आमचा कारभार पारदर्शक

लपवण्याचे काम आम्ही करत नाही,

असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय

प्रवक्ते आणि अल्पसंख्याकमंत्री नवाब

मलिक यांनी लगावला, भाजपच्या

असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी

केला. पहिल्या दिवसापासून कोरोना

आकडयांची नोंद पारदर्शकपणे झाले.

आकडे लपविले

मुख्यमंत्र्यांनी कोरोनामुळे

हलगर्जीपणामुळे ५० टक्के लसी कचऱ्यात

मार्च महिन्यामध्ये 4 लाख लशींच्या मात्रा शिल्लक असतानाही अनेक

लसीकरण केंद्रावर लसीकरण बंद असल्याचे फलक लावले गेले. राज्य

सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे 50 टक्के लस मात्रा मार्च महिन्यात वाया

गेल्या. त्यामुळे आता तरी केंद्र सरकारकडून जी मोफत लस मिळणार आहे

त्यातून अधिकाधिक जनतेचे लसीकरण व्हावे यासाठी योग्य नियोजन करून

वर्कर्स आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे अजूनही 100 टक्के लसीकरण

त्याची अंमलबजावणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. फ्रंटलाईन

आकडे

करावी असे ते म्हणाले.

भाजपा प्रदेश कार्यालयात

# 🗕 पंतप्रधानांच्या निर्णयाने ग्लोबल टेंडरची काढली हवा 🛭

# महाविकास आघाडी तोंडघशी

🕨 मुंबई. नवराष्ट्र न्यूज नेटवर्कः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व वयोगटाच्या नागरिकांना मोफत लस देण्याच्या निर्णयाने ऊठसूट केंद्रावर महाविकास करणारे आघाडीतील मंत्री तोंडघशी पडले आहे. लस विकत घेण्याची परवानगी द्या, अशी मागणी ते करीत होते त्यानुसार दीड महिन्यांपूर्वी तशी परवानगी दिली होती. मात्र, त्यानंतर महाराष्ट्र सरकारने लसीसाठी ग्लोबल गाजावाजा काद्वण्याचा करण्यापलीकडे काहीच केले नाही. आता मोदींच्या निर्णयानंतर ग्लोबल टेंडरची हवाच काढली असल्याचा



लसपुरवठ्यासंदर्भात आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाही पंतप्रधान शांतपणे काम करते होते. तर महाविकास आघाडीतील मंत्री जबाबदारी ढकलण्याचे काम करीत होते . त्यांनी व्यवस्था चालविणे प्रवीण दरेकर, विधानपरिषद विरोधी

निशाणा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी साधला आहे.

## थकणे भाजपाच्या रक्तातच नाहा

हजार कोटींच्या

निधीतून गोरगरीब

जनता, शेतकरी,

बारा बलुतेदार,

मजुर, केश कर्तनालयांचे चालक तसेच

टाळेबंदीच्या काळात रोजगारास मुकलेल्या

सर्वांकरिता तातडीने पॅकेज जाहीर करावे.

ठाकरे सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजची

दमडीदेखील अजूनही कोणाच्याच

जनतेमध्ये तीव्र संताप पसरला असून

त्याचा उद्रेक होण्याची वेळ येऊ देऊ

खात्यात जमा झालेली नसल्याने

आम्ही बोललो की वायफळ बडबड? त्यांनी उधळलेली मुक्ताफळे असतात . भाजपाची ऊर्जा अक्षय आहे आणि ती कार्यकर्त्यांच्या कष्टातून मिळवलेली आहे . थकणे भाजपाच्या रक्तातच नाही . महाविकास आघाडीच्या प्रत्येक निर्णयातून मानसिक दिवाळखोरीच दिसून येत असल्याची टीका दरेकर यांनी मिटकरींना प्रत्यत्तर देताना केली . जनतेच्या भल्यासाढी निर्णय घेण्याची वेळ आली की केंद्राकडे बोट दाखविणाऱ्यांनी शहाणपण शिकवू नये असेही ते म्हणाले.

### मराठा आरक्षणप्रकरणी विरोधी पक्षाला डावलले

मुख्यमंत्री उद्भव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना भेटताना विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलवायला हवे होते. त्यामुळे मदत झाली असती. अहंकारामुळे त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना डावलले आहे. मुख्यमंत्री उद्भव ठाकरे यांनी आपल्या कोर्टातील मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्राच्या कोर्टात ढकलण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेतली. या भेटीमधून काहीही साध्य होणार नाही. आरक्षणावर सांगोपांग चर्चा करून समन्वय असला पाहिजे. केवळ जाऊन भेट घेण्यात अर्थ नाही. राज्यपालांना पत्र दिले, पंतप्रधानांना भेटले म्हणजे काम संपले, असे मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर ते अयोग्य आहे असे दरेकर म्हणाले.



- अमोल मिटकरी, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

# पेटलेले आहे. समाजाचा उद्रेक होईल या भीतीने भेटीची औपचारिकता करण्यात आली आहे.

केला आहे. मराठा

केवळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची

केवळ राजकीय तडजोड

ही

केला

आरक्षणाच्या

भेट

ਚਰੀ

भेट

दिल्लीत घेतलेली

करण्यासाठी आहे.

करण्यासाठी

असल्याचा आरोप खासदार उदयनराजे भोसले

मुद्द्यावरून सध्या सगळीकडे वातावरण

दिखावा

उदयनराजेंचा मुख्यमंत्र्यांवर आरोप

राजकीय तडजोड करण्यासाटी मोदींची भेट

मुंबई. नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. राज्याचे आरक्षणाची चर्चा फक्त नावापुरतीच: विनायक मेटे राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांशी घेतलेल्या भेटीत मराठा आरक्षणाचा मुद्दा तोंडी लावण्यापुरताच होता. राज्य सरकार राज्यातील मराठा समाजाची फक्त दिशाभूल करत आहे, अशी टीका आमदार विनायक मेटे यांनी केली आहे. मेटे म्हणाले, ही भेट

मराठा आरक्षणाच्या मृद्यावर असल्याचा

गाजावाजा करण्यात आला. मात्र, विविध विषयांवर चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनीच सांगितले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शिष्टमंडळ चर्चा झाली असती तर काही तरी पदरी पडले असते. या भेटीत मराठा समाजाचा अपेक्षा भंग

म्हाडामध्ये दिव्यांगांसाठी ५ % घरे राखीव

# शुल्क नियामक

मुंबई. गेल्या वर्षभरामध्ये कोरोनामुळे शाळा बंद असतानासुद्धा अनेक शाळांनी फी वाढ केल्याबाबतच्या अनेक तक्रारी शालेय होत्या. फी वाढीबाबत न्याय मागण्याची तरतूद शैक्षणिक शुल्क विनियमन अधिनियमानुसार प्रदान करण्यात आली आहे. परंतु अशा मागता येत नव्हती. गायकवाड यांनी पाठपुरावा करून पाच विभागीय शुल्क नियामक समित्या स्थापन्याची कार्यवाही पूर्ण

# 🕨 मुंबई. नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. घर

घेण्याचे पा ह णा ऱ्यां च्या व्यक्तींना दिलासा आहे.

असणार आहे. अशी लॉटरीत सहभागी होता यावे म्हणून करण्यात आल्याचे ते म्हणाले.

# भविष्यातील सर्व प्रकल्पांसाठी निर्णय लागू

म्हाडा लॉटरी मध्ये आता राज्यात ५ टक्के घरे गहनिर्माण विभागातील सर्व प्रकल्प निर्णय लाग जाणाऱ्या प्रकल्पातील ५ टक्के घरे दिव्यांग प्रवर्गासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . दिवाळीत मुंबईतील चार हजार घरांसाती लॉटरी काढली जाणार आहेत. मुंबईत घर घेणाऱ्या मुंबईत दिवाळीत चार हजार घरांची लॉटरी काढली जाणार आहे आनंदाची गोष्ट म्हणजे यापैकी जवळपास

### INTEGRA GARMENTS AND TEXTILES LIMITED

Registered Office:- Plot No. G2-M.I.D.C. Industrial Estate, Post: Salai Dhaba, Butibori, Nagpur, Maharashtra- 441122

Phone: +91 22 66229300; Email: corporatesecretarial@integragarments.com Website: www.integragarments.com, CIN: L18109MH2007PLC172888

Recommendation of the Committee of Independent Directors ("IDC") on the Open Offer to the equity shareholders of Integra Garments and Textiles Limited (hereinafter referred to as "Target Company") by Mr. Vishesh Gupta (hereinafter referred to as

1)	Date	8th June, 2021
2)	Name of the Target Company	Integra Garments and Textiles Limited
3)	Details of the Offer pertaining to the Target Company	Open Offer by the acquirer in accordance with regulations 3(1) and 4 of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, as amended ("Regulations"), to acquire up to 95,11,411 (Ninety Five Lakhs Eleven Thousand Four Hundred and Eleven) Equity Shares of face value of INR 3.00/- (Rupees Three only) each, fully paid up, representing 26.00% of the equity share capital/ total voting shares of the Target Company, at an Offer Price of INR 0.30/- (Indian Paisa Thirty Only).
4)	Name of the Acquirer	Acquirer Name: Mr. Vishesh Gupta PAN: AIAPG4936H Address: F-14/9, Model Town, New Delhi - 110009
5)	Name of the Manager to the Offer	Corporate Professionals Capital Private Limited CIN: U74899DL2000PTC104508 Address: D-28, South Extn., Part-I, New Delhi - 110049 Tel. Nos.: +91-11-40622228/ +91-11-40622248

Fax No.:- 91-11-40622201

Email:manoj@indiacp.com/ruchika.sharma@indiacp.com

Contact Person: Mr. Manoj Kumar/ Ms. Ruchika Sharma SEBI Registration No.: INM000011435 Members of the Committee of Ms. Juthika Palay-Chairperson Independent Directors ("IDC")

any other contract/relationship), if any.

Mr. Narendra Nayak - Member Mr. Vijay Shankar - Member (appointed w.e.f. 4th June, 2021) IDC Member's relationship with the IDC members are Non-Executive Independent Directors of the Target Company They do not hold any equity shares in the Target Company, except Mr. Narendra Target Company (Director, Equity shares owned, any other contract/ relationship) Nayak, who holds 1 equity share of Target Company. None of the IDC members have any contract/ relationship with Target Company.

Trading in the Equity shares/other | None of members of the IDC have done trading in the equity shares/other securities of the Target Company by IDC | securities of the Target Company since their appointment IDC Members relationship with the None of the IDC members have any relationship with the Acquirer Acquirer (Director, Equity shares owned

securities of the Acquirer by IDC Recommendation on the Open offer, as IDC is of the view that the Open Offer is fair and reasonable to whether the offer, is or is not, fair and

IDC has taken into consideration the following for making the recommendation: Summary of reasons for recommendation The public announcement dated 31st March, 2021 in connection with the open offer made on behalf of acquirer;

The detailed public statement dated 8th April, 2021: The draft letter of offer dated 19th April, 2021;

The letter of offer dated 28th May, 2021: Based on the review of above stated documents, IDC is of the opinion that the

SEBI (SAST) Regulations, 2011, is in line with SEBI (SAST), Regulations 2011 and appears to be justified. However, the Public shareholders should independently evaluate the open offer and take informed decision on this matter.

offer price of INR 0.30/- (Indian Paisa Thirty Only) offered by the acquirer being

the highest price amongst the selective criteria given in Regulation 8(2) of the

all the information required to be disclosed by the Target Company under the Takeover Code."

For and on behalf of the Committee of Independent Directors of

# 13) Details of Independent Advisors, if any.

14) Any other matter to be highlighted "To the best of our knowledge and belief after making proper enquiry, the information contained in or accompanying this statement is, in all material respect, true and correct and not misleading, whether by omission of any information or otherwise, and includes

Integra Garments and Textiles Limited

Juthika Palay

(Chairperson - Committee of Independent Directors)

# समित्यांची स्थापना

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे येत समित्या अस्तित्वात नसल्याने पालकांना दाद केली. यामुळे शैक्षणिक संस्थेचे आर्थिक व्यवहार तांत्रिकदृष्ट्या तपासण्याची सुविधा

यादीत आता दिव्यांग मिळाला लॉटरीमध्ये 5 टक्के

प्रवर्गासाठी राखीव गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. दिव्यांग व्यक्तींनाही या आता दिव्यांग प्रवर्गाची घोषणा

3400 घर ही एकट्या गोरेगावमध्ये असतील

# राबविणार 'अभय' योजना

दंड, व्याजाची रक्कम पूर्णपणे माफ

अभय योजनेसंबंधी उद्योगांच्या सूचना समजून घेण्यासाठी सुभाष

देसाई यांच्या मंत्रालयातील दालनात व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा

तळोजा, अंबड, सिन्नर आदी औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांनी व

करण्यात आली. यावेळी विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे, अंबरनाथ,

औद्योगिक संघटनांनी भाग घेऊन काही सूचना केल्या. देसाई म्हणाले

विशेष अभय योजनेमध्ये बंद असलेल्या उद्योग घटकांकडे शासकीय

देणी थिकत असल्यास त्या रक्कमेवरील दंड व व्याज पूर्णपणे माफ

करून औद्योगिक मालमत्ता नवीन खरेदीदारांकडे हस्तांतरित करण्यात

येईल. रोजगार गमावलेल्या कामगारांना या योजनेद्वारे रोजगार उपलब्ध

होईल, देशातील इतर राज्य देखील या योजनेचे अनुकरण करतील,

राज्यातील बंद उद्योगांसाठी

🕨 मुंबई. नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. राज्याच्या उद्योग विभागाने बंद उद्योगांसाठी विशेष अभय योजना राबविण्याची तयारी केली आहे. सूक्ष्म, लघु, मध्यम वर्गवारीतील उत्पादक घटकांना ही योजना लागू असेल. या योजनेद्वारे बंद पडलेल्या उद्योगांचे पुनरुज्जीवन होऊन रोजगार वाढीला चालना मिळेल, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. मंत्रालयातील दालनात व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे याबाबत चर्चा झाली.

सुभाष देसाई यांची स्पष्टोक्ती

## पीकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची बोळवण

मुंबई. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी **- केशव उपाध्ये,** मुख्य प्रवक्ते , भाजपा शेतकऱ्यांऐवजी पीकविमा कंपन्यांनाच हजारो कोटी रुपयांचा फायदा झाल्याचे समोर आले. आलेल्या समोर आकडेवारीनुसार पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची किरकोळ भरपाई देऊन बोळवण केल्याचे दिसून येते. तर दुसरीकडे पीकविमा कंपन्यांनी मात्र यातून एका वर्षात तब्बल 5 हजार रुपयांच्या घरात नफा कमावल्याचे उघड झाले आहे.

हॉटेल मालकाची गळफास घेऊन आत्महत्या

चालकाने आत्महत्या केली आहे. सुपेकर असे आत्महत्या केलेल्या

मागील काही दिवसांपासून राज्यात हॉटेलचालकाचे नाव असून ते बीड

सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे हॉटेल जिल्ह्यातील माजलगाव येथील

बंद ठेवावे लागले. त्यामुळे कुटुंबीयांचा रहिवासी आहेत. मृत सुपेकर मागील

उदरनिर्वाह कसा करायचा? आणि 20 वर्षापासून भाड्याच्या जागेत हॉटेल

येथील एका हॉटेल आत्महत्या केली आहे. सुरेश तुकाराम

बिकट झाल्याने बीड जिल्ह्यातील हॉटेलमध्येच गळफास

# असा विश्वास उद्योगमंत्री यांनी व्यक्त केला. आरोग्य विभागाने जारी केले 2226 पदनिर्मितीचे आदेश

🕨 मुंबई. नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. राज्यातील आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गेल्या महिन्यात दिली होती. आता आरोग्य मंत्रालयाने त्यासाठी राजेश टोपे एक पाऊल पुढे यांची



118

## सुविधा वाढविणार सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी

ग्रामीण भागात आरोग्य

केलेल्या या आदेशात असे सांगण्यात आले आहे की, या 2,226 पदांपैकी काही पदे नियमित, तर काही कंत्राटी पद्धतीने निर्माण करण्यात आहेत. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, ट्रामा केअर युनिट यासाठी ही पदे निर्माण केली आहेत. आता केवळ पदनिर्मितीचे आदेश जारी करण्यात आले असन त्याच्या भरतीच्या प्रक्रियेची कोणतीही माहिती देण्यात आली नाही. राज्यात आरोग्य विभागात 16 हजार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गेल्या महिन्यात दिली परिस्थिती पाहता 50 टक्के भरती करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात

# बीड. लॉकडाऊनमुळे आर्थिक सिथती नैराश्यात गेलेल्या हॉटेल चालकाने

असून पदांच्या नि र्मि ती सा ठी शासकीय आदेश एकुण आरोग्य

टोपे यांनी दिली आहे.

# संस्थांकरीता 812 नियमित

### निर्माण करण्यास तसेच 1184 कुशल मनुष्यबळ सेवा, 226 अकुशल मनुष्यबळ सेवा अशी एकूण 2,226 पदे उपलब्ध करून घेण्यात येणार असल्याची माहिती

# हॉटेलचे भाडे कसे द्यायचे या चिंतेतन व्यवसाय करतात.

# नियमांचे पालन करून आषाढी वारी काढणार मुख्यमंत्र्यांना लिहिणार पत्र

रुग्णांची नोंद केंद्र सरकारच्या बबलें पद्धतीचा अवलंब करीत आषाढी नियमानुसार पारदर्शकपणे करण्यात आली आहे. संपूर्ण देशात महाराष्ट्र वारीसाठी काही निवडक वारकऱ्यांना राज्य एकमेव आहे जिथे मृतांच्या परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी वारकरी शिष्टमंडळाने मंगळवारी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी असेही ते म्हणाले आम्ही कुठलेही आकडे लपवलेले नाही. जी परिस्थिती पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट आहे ती जनतेसमोर ठेवली आहे. घेतली. वारीचा कालावधी, संख्येवरील दरिदवशी 70 हजार केसेस येत निर्बंधांसह मार्गावरील सर्व गावांचा ठराव असताना राज्यात हॉस्पिटलमध्ये जागा असे अनेक प्रस्ताव त्यांना दिले. नाही किंवा ऑक्सिजन मिळाला नाही, कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून



### वारकरी शिष्टमंडळाने घेतली फडणवीसांची भेट

मिळवन द्यावी याबाबत चर्चा झाली. हजारो वर्षांच्या गौरवशाली परंपरेतसद्भा खंड पड़ नये, असा अतिशय व्यवहार्य

यावेळी सांगितले. मुख्यमंत्र्यांना ते यासंदर्भात पत्रसुद्धा लिहिणार आहेत. एका बाजुला कोरोनाचे राज्यावरील संकट कायम आहे, रोज नवनवीन स्ट्रेन सापडत आहेत यातच तिसऱ्या लाटेचे संकेत जागतिक आरोग्य यंत्रणा देत असताना यंदा आषाढी पायी वारी करू नये अशी प्रशासनाची ठाम भिमका आहे. आता हा निर्णय मख्यमंत्री आणि कॅबिनेट समीर ठेवण्याची वेळ आली आहे. बुधवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. शासन निर्णय देईल तेवढ्या संख्येवर आणि दिलेले सर्व नियम पाळून पायी वारी करावी अशी वारकरी संप्रदायाची भूमिका आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करेन, असे फडणवीस यांनी

आरोप-प्रत्यारोप

भाजपाला शिवसेनेचा टोला - """"

# आमदारांची यादी स्वीकारणारे गुन्हेगार



भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख करत अजित पवारांनी शरद पवारांच्या ड्रॉवरमधून 54 आमदारांची स्वाक्षरी असलेले पत्र चोरल्याचा आरोप केला. शरद पवारांच्या ड्रॉवरमधून आमदारांची यादी सादर करणे कोणत्या नैतिकतेत बसते, अशी टीका त्यांनी केली होती. दरम्यान त्यांच्या टीकेचा समाचार घेत शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, चोरीचा माल विकत घेणे हा सुध्दा गुन्हाच आहे. एखाद्या नेत्याने शरद पवारांच्या ड्रॉवरमधून पत्र चोरले असेल तर त्याच्या आधारे सरकार स्थापन करणे आणि चोरीचा माल विकत घेणे हा फार मोठा गुन्हा आहे.

### अजित पवारांसोबत भाजपाचे नेतेही दोषी

अजित पवार ड्रॉवरमधून पत्र चोरत असताना त्या काळोख्या खोलीत 'टॉर्च'चा प्रकाश मारण्यासाठी व पत्र हाती येताच खिडकीतून पोबारा करण्यासाठी भाजपाचे कोण कोण लोक होते? याचाही खुलासा आता व्हायला हवा. त्यांच्यासोबत भाजपाचे नेतेही दोषी असून त्यांनी प्रायश्चित करावे असेही राऊत म्हणाले. कोरोना महामारीसारखे संकट धुमाकूळ घालत असताना राज्यातील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी संयम राखणे गरजेचे आहे. अन्यथा जनता त्यांना गांभीर्याने घेण्याचे बंद करेल. उचलली जीभ लावली टाळयाला असला प्रकार सध्या विरोधी पक्षाने सुरू केला आहे.

# राजकारणातील गुंत्यातून बाहेर पडावे

भाजपाचे नेते आजही दीड-दोन वर्षांपूर्वीच्या 'अजित-देवेंद्र' यांच्या शपथिवधीच्या पहाट सोहोळयातच गुंतून पडले आहेत. फडणवीस यांनी मात्र अजित पवारांबरोबर घाईघाईत सरकार बनवले ही चूकच झाल्याचे मान्य केले. पण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष यांना मात्र त्यांचे मन त्या पहाटेच्या गुंत्यातून बाहेर पड़ देत नाही. गोपनीय विषय बंद पेटीत पडला होता. त्याचे टाळे पाटील यांनी उघडले. भाजपाच्या दादांनी राष्ट्रवादीच्या दादांवर 'लेटर बॉम्ब' टाकला खरा, पण तो चंद्रकांतदादांच्या हातातच फुटला. भाजपा व अजित पवारांतील गुप्त करार असेल तर तो कोणत्याही परिस्थितीत गुप्तच राहायला हवा असेही ते म्हणाले.



Place: Mumbai